



सत्यमेव जयते

# महाराष्ट्र शासन राजपत्र

## असाधारण भाग चार-क

वर्ष १०, अंक १३]

सोमवार, मार्च ११, २०२४/फाल्गुन २१, शके १९४५

[पृष्ठ २, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक १३

### प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाव्यतिरिक्त इतर वैधानिक प्राधिकाऱ्यांनी तयार केलेले

(भाग एक, एक-अ व एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले वैधानिक नियम व आदेश यांव्यतिरिक्त इतर)

वैधानिक नियम व आदेश; यात भारत सरकार, उच्च न्यायालय, पोलीस आयुक्त, आयुक्त (राज्य उत्पादन शुल्क), जिल्हादंडाधिकारी व निवडणूक आयोग, निवडणूक न्यायाधिकरण, निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक आयोगाखालील इतर प्राधिकारी यांनी तयार केलेले वैधानिक नियम व आदेश यांचा समावेश होतो.

### HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY

### APPELLATE SIDE

### NOTIFICATION

No. Rule/ P. 1616/ Notn.-01/2024.-In exercise of the powers conferred by section 4(1) of the Sexual Harassment of Women at Workplace (Prevention, Prohibition and Redressal) Act, 2013 and in partial modification of the earlier Notification No. Rule/P.1616/2023, dated 27th December 2023 regarding constitution of "The Gender Sensitization Internal Complaints Committee" to deal with the complaints if any, of Sexual Harassment of any woman at work place, the Hon'ble the Chief Justice is pleased to re-constitute "The Gender Sensitization Internal Complaints Committee" for the High Court of Bombay, at Goa as under :-

Name of the Workplace (1)	The Gender Sensitization Internal Complaints Committee (2)
High Court of Bombay at Goa	1. Hon'ble Smt. Justice Anuja Prabhudessai, Presiding Officer.
	2. Hon'ble Shri Justice B.P. Deshpande, Member.
	3. Smt. Anarkali Agni, Senior Adovcate, Member.
	4. Ms. Vijaya V. Ambre, Member Secretary, GSLSA, 'Member Secretary'.

(१)

<b>Name of the Workplace</b>  (1)	<b>The Gender Sensitization Internal Complaints Committee</b>  (2)
	5. Ms. Niti Haldankar, Private Secretary to the Hon'ble Judge, Member.
	6. Ms. Susan Linahres, Advocate, Member.
	7. Mrs. Norma Alvares, Advocate, Member.
	8. Mrs. Geeta P. Naik, Assistant, High Court of Bombay at Goa, Member.

High Court of Judicature at Bombay,  
dated 6th January 2024.

R. N. JOSHI,  
Registrar General.